

महाराष्ट्र शासन
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन आदेश क्रमांक: आकृवि ०११८/प्र.क्र.०६/१५अ
मंत्रालय विस्तार इमारत,
मंत्रालय, मुंबई - ३२.
दिनांक: १२ फेब्रुवारी, २०१८.

वाचा:- कृषि व पदुम विभाग, शासन पत्र क्र. आकृवि ०३१६/प्र.क्र.७८/१५-अ, दि. १०.०४.२०१७

शासन आदेश :-

महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४(४) (दोन) व ४ (५) मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकाऱ्याच्या मंजूरीने विभागातील खालील विवरणपत्रातील महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब संवर्गातील अधिका-यांना स्तंभ क्र. ३ मध्ये दर्शविल्याप्रमाणे बदलीने पदस्थापना करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	अधिका-याचे नांव व सध्याची पदस्थापना	बदलीने पदस्थापना
१	२	३
१	श्रीमती वर्षा भिवाजी यादव, तंत्र अधिकारी, विभागीय कृषि सह संचालक, लातूर	तंत्र अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे (रिक्त पदी)
२	कु. प्रियांका गौतम सोनवणे, जिल्हा कृषि अधिकारी (सा.) जिल्हा परिषद नागपूर	तंत्र अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे (रिक्त पदी)

२. उपरोक्त अधिका-यांनी नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे व तसा अहवाल आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत शासनास सादर करावा.

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०२१२१४५७१३२००१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(उ.म. मदन)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे (५ प्रती)

प्रत,

१. मा.मंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा. राज्यमंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा. प्रधान सचिव (कृषि) यांचे स्विय सहायक, मंत्रालय, मुंबई.
४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परिक्षा) ½, महाराष्ट्र मुंबई / नागपूर.
५. संबंधित विभागीय कृषि सह संचालक/जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
(व्दारा आयुक्त (कृषि) पुणे)
६. कृषि सह संचालक (आस्थापना), कृषि आयुक्तालय, पुणे
७. संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी (व्दारा आयुक्त (कृषि) पुणे)
८. सर्व संबंधित अधिकारी (व्दारा आयुक्त (कृषि) पुणे)
९. निवड नस्ती /१५अ